

अवैध दारु उत्पादन/ विक्री/ वाहतूक संदर्भात
प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग.

शासन परिपत्रक क्र.सिआरएम-२००८/प्र.क्र. १०१/पोल-११,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक :- ०२ फेब्रुवारी, २००८.

परिपत्रक

वाचा :- १) शासन परिपत्रक क्र.सीआरएम-२००४/६०८/पोल-११, दि.०५-०७-२००४.
२) शासन परिपत्रक क्र. सीआरएम-२००४/६०८/पोल-११, दि.२३-०२-२००५.

राज्यात अवैध दारु उत्पादन, वाहतूक व विक्री आढळून आल्यास अशा ठिकाणी
अशा अवैध दारु धंद्यांचे उच्चाटण करण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या
सूचना संदर्भाधीन परिपत्रकांन्वये देण्यात आल्या आहेत. तथापि, या सूचनांचे काटेकोरपणे पालन
केले जात नाही, असे निदर्शनास आले आहे. अतः शासन या सूचनांचा पुनरुच्चार करून असे निदेश
देत आहे की, मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ मध्ये मुंबई दारुबंदी (सुधारणा) अधिनियम, २००५
(सन २००५ चा क्र.५२) अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. या दारुबंदी अधिनियमाचे उल्लंघन
करणान्यांबिरुद्ध कायद्यातील सुधारित तरतुदींचा अवलंब करून कठोर कार्यवाही करावी. तसेच ह्या
कायद्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई केल्याचे आढळून आल्यास संबंधित
अधिकाऱ्यांबिरुद्धही शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(भि. रा. बाढवे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग.

प्रति,

सर्व पोलीस आयुक्त,
सर्व पोलीस अधीक्षक.
सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.

प्रत,

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.